

Date: 15.02.2025

To
Department of Corporate Services,
BSE Limited
Phiroze jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai -400001

Scrip Code: 538521

Ref: Regulation 30 and 47 of the SEBI (LODR) Regulation 2015

Sub: Submission of Newspaper Clippings of Unaudited Financial Results of the Company for the

Quarter ended 31st December 2024.

#### **Dear Sir**

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed Publication of Newspapers "Mumbai lakshadeep" (Marathi) and "Active Times" (English) with regards to Unaudited Financial Result for the Quarter ended 31st December, 2024.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking You

Yours Faithfully For **Yaan Enterprises Limited** 

Khushi Khandelwal Company Secretary & Compliance Officer

### YAAN ENTERPRISES LTD

(Formerly known as Crown Tours Ltd)



## अमरावती महापालिकेने रोखले २०० संशयित जन्म दाखले

अमरावती, दि.१४ : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोम य्या यांनी केल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संशयास्पद कागदपत्रे आढळल्यास जन्म प्रमाणपत्रे देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याअंतर्गत, अमरावती महानगरपालिकेने सुमारे २०० संशयित जन्म प्रमाणपत्र रोखले आहेत.

जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी येथे १४८४ बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यांनी अमरावती आणि अंजनगावला भेट दिली आणि प्रशासनावर जिल्ह्यातील विविध तहसीलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप केला. नंतर, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, एक एसआयटी स्थापन करून तपास सुरू करण्यात आला.

ढरम्यान. २१ जानेवारीला राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना आदेश पाठवले आणि संशयितांना जन्म प्रमाणपत्र देणे थांबवून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यास सांगितले. अलिकडेच अंजनगाव सुर्जीमध्ये

६ संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता अमरावती महानगरपालिकेचा जन्म आणि मृत्यू विभाग देखील जन्म प्रमाणपत्र देताना कागदपत्रांची कसून तपासणी करत आहे.

पूर्वी तहसील कार्यालयातील शपथपत्र. आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड इत्यादी तपासल्यानंतर जन्म प्रमाणपत्रे दिली जात होती. परंतु राज्य सरकारच्या आदेशानंतर जन्म दाखल्यासाठी सोडल्याचा दाखला शाळा अनिवार्य करण्यात (टीसी) आला आहे. याशिवाय, सरकारी रञ्णालयात किंवा खाजगी रञ्णालयात जन्मलेल्या मूलाच्या प्रमाणपत्रासाठी रञ्गालयातील डिस्चार्ज कार्ड आणि पालकांचे आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

# Shreeji

## श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०१०एमएच१९९४पीएलसी०७७८९० नोंदणीकृत कार्यालय: डी-३०११, अक्षर बिझनेस पार्क, प्लॉट क्र.००३, सेक्टर २५, वाशी, नवी मुंबई-४००७०३. दूरध्वनी:(०२२) ४०७४६६६६/४०७४६६००, ई-मेल:cs@shreejitransport.com | वेबसाईट:www.shreejitranslogistics.com

## ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष **१३ फेब्रुवारी, २०२५** रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य केले.

वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे दिलेले मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह उपरोक्त निष्कर्ष कंपनीच्या https://www.shreejitranslogistics.com/uploads/ Financial\_Results-\_31.12\_.2024\_.pdf वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.



श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेडकरिता सही/-

रजनिकांत सी. शाह पुर्णवेळ संचालक ठिकाण: नवी मुंबई दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२४ डीआयएन:००२६९१०९ टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५

च्या नियम ४७(१) सहवाचिता नियम ३३ नुसार वरील माहिती देण्यात आली आहे.

## विसागर फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८. **द्र**स.:०२२–६७४२४८५५, वे**बसाईटः www.vfsl.org, ई–मेलः info@visagar.com, सीआयएन**:L99999MH1994PLC076858

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष
तपशील	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9984.2८	६९८५.४१	99088.48	३३४१७.९४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	९०.६१	(७३.८३)	२१८.२७	(१२०.७०)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(कर,अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	९०.६१	(७३.८३)	२१८.२७	(१२०.७०)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	९०.६१	(७३.८३)	२१८.२७	(१२०.७०)
एकूण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा/(तोटा) (करानंतर) व अन्य सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	९०.६१	(७३.८३)	२१८.२७	(१२०.७०)
भरणा केलेले समभाग भांडवल (भरणा केलेले दर्शनी मुल्य रु.१ प्रत्येकी)	५८३९.१६	५८३९.१६	५८३९.१६	५८३९.१६
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार				
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	_	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)				
(रू.१/-प्रत्येकी)				
अ) मूळ	0.02	(0.09)	0.08	(0.02)
ब) सौमिकृत	0.02	(0.09)	0.08	(0.02)
टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५	च्या नियम ३३ अ	न्वये स्टॉक एक्स	वेंजसह सादर करण्य	गत आलेली ३१

**डिसेंबर, २०२४** रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाहींकरिता अलेखापरिक्षा क्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.vfsl.oro साईटवर उपलब्ध आहे

(in ₹ lakhs, except per equity share data)



संचालव डीआयएन:००४१३६२७

## **GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED**

CIN:L99999MH1981PLC409018 Regd. Office: Office no. 117, First Floor, Hubtown Solaris, NS Phadke Marg, Andheri (E), Mumbai, Maharashtra, 400069 TEL: 022 - 35138614/35138615; E-mail: grandmatrading@gmail.com; Website: www.grandmatrading.co.in Statement of Standalone Unaudited Financial Results For the Quarter and nine months ended on December 31, 2024

Sr.		Quarte	Ended	Nine months ended	
No.	Particulars	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from operations	1.75	0.00	17.70	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	-2.16	2.82	-22.12	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.16	2.82	-22.12	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items	-2.16	2.82	-22.12	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-2.16	2.82	-22.12	
6	Equity Share Capital	1306.00	1306.00	1306.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.				
8	Earnings Per Share (of ` 1 /- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic :	0.000	0.000	-0.020	
	2. Diluted :	0.000	0.000	-0.020	

a baove is an extract of the detailed format of Quarterly and nine months ended Financial Results filed with the kc Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Engulations, 2015. The funat of the Quarterly and nine months ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange BS titled www.bseindia.com and Company's website www.grandmatrading.co.in .The same can also be accessed by scannin OR Code provided below.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 13,2025. any is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per 'IND AS - 108'

Date: Thursday, February 13, 2025

दिनांक: १३.०२.२०२५

FOR GRANDMA TRADING AND AGENCIES LIMITED Whole-Time Director & Chief Financial Officer

## यान एन्टरप्रायझेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः दुकान १०, पीएल-२२, लखनीस डॉल्फिन, सेक्टर-१३, नविन पनवेल, नवी पुंबई, रायगढ, महाराष्ट्र-४९०२०६. ई-मेल:linance@yaanenterprises.com, वेबसाईट:www.yaanenterp सीआयएन:एल६३०४०आरजे१९८९पीएलसी००४९४२

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

1	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)						
			एकमेव				
अ.			संपलेली तिमाही	t	संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७३.८६	६९.३७	२५४.०६	३०६.३९	390.92	५०२.९९
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	2.43	9.00	२९.४४	६.७५	38.00	६७.५१
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	2.43	9.00	२९.४४	६.७५	38.00	६७.५१
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9८.८३	२.६५	२०.५५	२२.८८	२३.८६	89.03
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9८.८३	२.६५	२०.५५	२२.८८	२३.८६	89.03
ξ.	समभाग भांडवल	390.00	390.00	390.00	390.00	390.00	390.00
0.	राखीव व अधिक्य (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	ı	1	-	-	900.89
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)		·	·	·		
	मूळ सौमिकृत	0.६٩ 0.६٩	0.0९ 0.0९	0.६६ 0.६६	0.08	0.00 0.00	9.4८ 9.4८

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर ०२४ रोजी चर्चलेच्या तिमाहीकरिज विनास कि वितास विकास नमुन्यातील उतारा आहे. उपरोक्त मेमासिक अलेखापरिक्षित वितीय निषक्षचि संपूर्ण नमुना स्टॉव क्सर्वेजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.yaanenterprises.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रणजीत सोम व्यवस्थापकीय संचार

Date: 13th February, 2025

### सागर सोया प्रोडक्टस् लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** ३२, व्यापार भवन, ४९, पी.डी.मेलो रोड, मुंबई, महाराष्ट्र-४००००९. वेबसाईट:www.sagarsoyaproducts.com, ई-मेल:compliance.ssp@gmail.com द्रः: ०२२-३२९९७८८४ / ९६९९१९७८८४

#### टपाल मतदान सूचना

ागर सोया प्रोडक्ट्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना सूचना देण्यात येत आहे, कलम १०८ सहवाचिता कलम ११० भाणि इतर लागू तरतुर्दीनुसार, जर असेल तर, कंपनी कायदा, २०१३, ('कायदा') (सध्या लागू असलेल्या कोणत्याह र्भानिक संधारणा किंवा पर्नअधिनियमासह) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रणासन) नियम २०१४ 'नियम') च्या नियम २० आणि २२, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाचे नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ (<sup>'</sup>सेबी लिस्टिंग नियम') आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज प्रॉफ इंडिया ('एसएस-२') द्वारे जारी केलेल्या प्रत्येकी सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक - २, सुधारित फेल्याप्रमाणे आणि सहकार मंत्रालयाने ('एमसीए') विहित केलेल्या आवश्यकतांनुसार, ८ एप्रिल २०२० रोजीचे मान्य परिपत्रके १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२०, २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२०, २३ जून २०२१ . डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि १९ सप्टेंबर २०२४ ('एमसीए तरून येथे नमूद केल्याप्रमाणे विशेष व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता:

अ.क्र. विशेष ठरावाचे वर्णन

कंपनीच्या मेमोरँडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमधील नावाच्या कलमात बदल करण्यास मान्यत

श्री. चंद्रकांत भाई पटेल यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ३ (तीन) वर्षांच्या कालावधीसार पुनर्नियुक्ती मंजुर करणे ०१ 'एप्रिल, २०२५ ते ३१' मार्च, २०२८ पर्यंत

मसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, ०७ फेब्रुवार्र ०२५ रोजी सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या यादीत आहेत (कट ऑफ डेट) आणि ज्यांचे ईमेल पत्ते त्यांच इपॉझिटरी सहभागी / कंपनीच्या आरटीएकडे नोंदणीकृत आहेत त्यांना स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल मतपत्रिव पूचना, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. या टपाल मतदान सूचनेची प्रत कंपनीच्या वेबसाइ vww.sagarsoyaproducts.com वर आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia con र देखील उपलब्ध असेल. संबंधित तपशील रिमोट ई-व्होटिंग सेवा प्रदात्याच्या म्हणजेच नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटर निमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत, जी रिमोट ई-व्होटिं नुविधा प्रदान करणारी एजन्सी आहे. ज्या सदस्यांचे नाव कट-ऑफ तारखेला सदस्य नोंदणीमध्ये असेल त्यांनाच ई तदानासाठी पात्र मानले जाईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला कंपनीतील त्यांच्या भागधारणे माणात असतील. कट-ऑफ तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने समजावी मसीए परिपत्रकांचे पालन करून, कंपनीने त्यांच्या सदस्यांना फक्त रिमोट ई-व्होटिंग सविधा प्रदान केली आहे. जेणे करून ते वास्तविक टपाल मतदान फॉर्म सादर करण्यापेवजी डलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. सदस्यांच . संमती किंवा असहमती फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारेच कळवली जाईल. या उदेशासाठी, कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डेपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी अधिकृत

रेमोट ई-व्होटिंगसाठी सविस्तर प्रक्रिया आणि सूचना टपाल मतदान सूचनेत नमूद केल्या आहेत. रिमोट ई-व्होटिंग जलावधी शनिवार, १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वा.(भाप्रवे) सुरू होईल ते रविवार, १६ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वा.(भाप्रवे) पर्यंत. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग पध्दत बंद करेल थ्री. हेमंत शेट्ये, कंपनी सचिव, ज्यांचे सदस्यत्व क्र.एफसीएस-२८२७ आणि सराव प्रमाणपत्र क्र.१४८३ आहे आणि जर ते अनुपस्थित राहिले तर श्री. पियुष गोहेल, ज्यांचे सदस्यत्व क्र.एफसीएस-९०६८ आणि सराव प्रमाणपत्र क्र.२७४५१ भाहे. मे.एचएसपीएन अँड असोसिएटस एलएलपीचे नियक्त भागीदार. टपाल मतपत्रिकेसाठी तपासणीस म्हणन कार्यर कंपनी सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिमोट ई-व्होटिंगचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर केला जाईल प्राणि तो कंपनीच्या www.sagarsoyaproducts.com या वेबसाइटवर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्य vww.bseindia.com या वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटव खील प्रदर्शित केला जाईल. जर तुम्हाला एनएसडीएल ई-व्होटिंग प्रणालीमधून रिमोट ई-व्होटिंगबाबत काही प्रश्र भसतील किंवा समस्या असतील तर तुम्ही evoting@nsdl.com वर ईमेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्रमांक २२ -XZZE ७००० वर कॉल करू शकता. टपाल मतदान सचनेशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास किंव कटऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीत नाव असलेल्या कोणत्याही सदस्याला टपाल तदान सूचनेची प्राप्ती झाली नसेल, तर तो/ती कंपनीला compliance.ssp@gmail.com वर लिह् शकते

> संचालक मंडळाच्या आदेशानुसा सागर सोया उत्पादने लिमिटेडकॉरत

पूजा विपिन मंधान दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यता क्र.४११३४

जनकल्याण सहकारी बँक लि. नोंदणीकृत कार्यालय: १४०, विवेक दर्शन, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई-४०००७१.

#### ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ऑर्डिनन्स २००२ (ऑर्ड.३/२००२) अंतर्गत **जनकल्याण सहकारी बँक लि.** यांचे <mark>प्राधिकृत अधिकारी</mark> . आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०४.०९.२०२० रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार इन्नोव्हेटिव्ह कन्स्ट्रव्हेंचर प्रा.लि. आणि इतर जामिनदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.६,३०,२७,६८५.०० (रुपये सहा कोटी तीस लाख सत्तावीस हजार सहाशे **पंच्याऐंशी फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर ऑर्डिनन्सच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक ताबा १२.०२.२०२५** रोजी घेतलेला आहे

## स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१००४/५४, १०वा मजला, सी वूडस् इस्टेट, फेझ २, नेरूळ (पश्चिम),

विशेषतः कर्जदार, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी जनकल्याण सहकारी खँक लि. यांच्याकडे दिनांक ११.०८.२०२० रोजी देय रक्कम रु.६,३०,२७,६८५.०० अधिक व्याज जमा करावी.

जनकल्याण सहकारी बँक लि.करिता सही/-

दिनांकः १५.०२.२०२५ ठिकाण: मुंबई

aries agro limited

Registered & Corporate Office: Aries House, Plot No. 24, Deonar, Govandi (E), Mumbai - 400 043. CIN: L99999MH1969PLC014465

एम. आर. रजक प्राधिकत अधिकारी

## हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

दूरः:०११-४९२६७००, टोल फ्री क्रमांकः १८०० २११ ८८००, **१**-मेलः customer.care@herohfl.com, वेबसाईट: www.herohousinggfinance.com. **सीआयएन:** गु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८ संपर्क पत्ता : ए-६, तिसरा मजला, सेक्टर-४, नोएडा-२०१०१.

#### मागणी सूचना

ोटायङ्कोशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् <mark>ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००</mark>२ (कायदा) च्या कलम १३(२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये.

याअर्थी कायद्याअंर्तगत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** (एचएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी हे खाली वाक्षरीकर्ता आहेत आणि अधिनियः ाच्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्ग यांनी यापुर्वीच कायद्याचे कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना दिली होती, ज्यामध्ये कर्जदार सहर्कदार/जामिनदार (सर्व एकेरी किंवा एकत्रित कर्जदार)/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना कळविण्या आले होते की, संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करावी. सदर सूचनेच्य प्रती रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत देण्यात आली होती आणि ते खालील स्वाक्षरीकर्ताकडे उपलब्ध आहे आणि सद कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांची इच्छा असल्यास सर्वसाधारण कार्यालयीन वेळेत कोणत्याः nमकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्ताकडून प्रत प्राप्त करून शकता.

वरील संदर्भात पन्हा एकदा सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना येथे सचना देण्यात येत आ की, सदर कर्जदाराद्वारे निष्पादित कर्ज करारनामा व इतर दस्तावेज/लेखी अहवालात नमुदप्रमाणे संपुर्ण रक्कम भरण होईपर्यंत आणि/किंवा मुक्ततेच्या तारखेपर्यंत रकाना (ड) मध्ये नमुद संबंधित तारखेपासून खाली दिलेल्या तपशिलानुसा पुढील च्याजासह एकत्रित संबंधित नावांच्या समोर दिलेली रक्कम संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत , चएचएफएलकडे जमा करावी. कर्जाचे परतफेडीकरिता प्रतिभूती म्हणून सदर कर्जदाराद्वारे एचएचएफएलकडे खालील प्रतिभूत मालमत्ता तारण ठेवण्यात आली होती.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/कायदेशीर वारसदार / कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	खालील तारखेला एकूण देव थकबाकी रक्कम (रु.)	मागणी सूचना दिनांक एनपीए दिनांक
HHFBDLLAP	विश्वनाथ रामदास हजारे	दि.०४ फेब्रु २०२५ रोजी	04.02.2024
22000021306	माधुरी विश्वनाथ हजारे	रू.१३,२०,५०७/-	08.02.2024

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णनः दकान क्रमांक ००३. 'अ' विंगमधील वर, मोजमाप क्षेत्रफळ १७५ चौ.फूट. कार्पेट श्री हिंगड आशीयाना म्हणून ज्ञात इमारतीत, भू-भाग सर्वे क्र.२१/१ वर बांधकामित, रायगड जिल्ह्यातील कडत तालक्यातील बोपेले गावात, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड, चतुसिमा - पूर्व: शेजारील एस.क्र.२१, एच. क्र.२, पश्चिम: नेरळ-बोपले रोड, उत्तर: शेजारील एस. क्र.२० दक्षिण: शेजारील एस. क्र.२२.

HFPLGHOU23000031731 HFPLGLAP23000034148	दि.०४.०२.२०२५ रू.१८,४७,६८२/-	
	 	0 0

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमतेचे वर्णनः फ्लंट क्रमांक ३०१, तिसरा मजला, बी-विंग, ५३० ची. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, म्हणजेच ४९.२५ ची.मी. बिल्ट अप क्षेत्रफळ, 'आनंदी व्हिला' म्हणून ज्ञात इमारतीत आणि 'आनंदी विला कोहौसोलि' म्हणून ज्ञात सोसायटी, एन.ए. जमीन बेअरिंग सर्वे क्र.३९ वर बांधकामित, मोजमाप एच.आर ०-४-९, गाव - विरार, विरार (पूर्व), तालुका - वसई, जिल्हा - पालघर, महाराष्ट्र-४०१३०५ येथील सर्व भाग व खंड.

HHFVRRHOU22000022364	घनश्याम केशव पंडचा	दि.०४.०२.२०२५रोजी	٥६.०२.२०२५
HHFVRRLAP24000045255	राशू घनश्याम पंडचा	रू.८,९०,९६८/-	08.02.2024

प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्रमांक ३०४. मोजमाप क्षेत्र समारे ७२५ नीरस फूट क्षेत्रफळ, ६७.३५ ची. मीटरच्या समतुत्व सुपर विलट अप क्षेत्र, १०.०० ची. मीटर सोबत, साई पार्व महणून ज्ञात इमारतीच्या तिसन्या मजल्यावर एन.ए. वर बांधकामित, जमीन मालकीचे सर्वे क्र.९१६, प्लॉट क्र.११ आणि १२ उमस्सादी, ता.- पारडी, जिल्हा-वलसाड, गुजरात राज्य. लाईट मोटर क्र. १६९६०५९ आणि ग्रामपंचायत घर क्र.४/१४७/३०४ वेथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा : - पूर्वेकडे - फ्लॅट क्र.३०३, पश्चिमेकडे -मोकळी जागा, उत्तरेकडे - फ्लॅट क्र.३०१, दक्षिणेकडे - प्लॉट क्र.१३

ँसंबंधित मागणी सूचनामध्ये नमुद पुढील व्याज, अतिरिक्त व्याज, तसेच प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत आलेले सर्व खर्च समाविष्ट. जर सदर कर्जदार यांनी उपरोक्तप्रमाणे एचएचएफएलकडे रक्कम जमा करण्यात कसुर केल्यास सदर कायद्याच्या कलम १३(४) आणि अन्य लाग् नियमानसार प्रतिभत मालमत्ता/स्थावर मालमत्तेसमोर कारवाई केली जाईल आणि याकरिता येणारा खर्च व ारिणामास सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी जबाबदार असतील.

सदर कर्जदार/कायदेशीर वारसदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना एचएचएफएलच्या पुर्वलेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे हस्तांतर करता येणार नाही जर कोणा व्यक्तीने कायद्याचे किंवा अधिनियमाचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये तरतुदीप्रमाणे कारावास किंवा दंड होऊ शकतो.

दिनांक: १४.०२.२०२५ ठिकाण: बोपोले, विरार, उमरसाडी सही/- प्राधिकृत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

### व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वह्नभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७, भारत. दूर.:+९१-२२-२५०११९८३, फॅक्स:+९१-२२-२५०११९८४, वेबसाईट: www.whiteorganicagro.com, ई-मेल: whiteorganicsweb@gmail.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६० ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
तपशील	39.92.28	39.92.28	39.92.23	39.03.28
	चालु तिमाहीकरिता	वर्ष ते।रीख	मागील वर्षाचे	संपलेले
	वर्ष ते तारीख आकडे	आकडे	संबंधित तिमाही	मागील वर्ष
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	304.40	9483.34	९३७.७६	३३४५.२४
कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)				
(कर, अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबपुर्व)	(२१.१७)	908.68	४६.२१	900.90
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)				
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(२१.१७)	908.68	४६.२१	900.90
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)				
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(१५.८४)	938.६२	३५.८०	990.90
कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(१५.८४)	938.६२	34.60	990.90
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रू.१००/-प्रती भाग)	3400.00	3400.00	3400.00	3400.00
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित				
राखीव वगळून राखीव)	-	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग				
अ) मूळ	(0.04)	0.3८	0.90	0.33
ब) सौमिकृत	(0.04)	0.3८	0.90	0.33
Arr. Hall (Delin arres and Great) or Dannellan) burden	T 2004 = TH FITT	T 22 21 21 22		

**टीप:** सेबी (लिस्टिंग ॲंण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक, वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http://whiteorganicagro.com/investor\_relations.html वेबसाईटवर उपलब्ध आहे. खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करून ते ॲक्सेस करता येते



ठिकाण: मुंबई दिनांक: १३ फेब्रुवारी, २०२५

संचालक मंडळाच्या वतीने व करिता व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरिता सही/ दर्शक रूपानी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०३१२१९३९







Extract of Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 ₹ in Lakhs (Except EPS) Consolidated Financial Results Audited Financial Results For The Year Ended Standalone Financial Results **PARTICULARS** Quarter Quarter Quarter Year to Date Year to Date Quarter Quarter Quarter Year to Date Year to Date 31st March, 2024 Figures for Figures for Figures for Figures for ended ended Consolidated Standalone Current Period Previous Period Current Period Year ended | Year ended 31-Dec-24 | 30-Sep-24 | 31-Dec-23 | 31-Dec-24 | 31-Dec-23 | 31-Dec-24 | 30-Sep-24 | 31-Dec-23 31-Dec-24 31-Dec-23 31-Mar-24 31-Mar-24 (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (AUDITED) (AUDITED) 22,163.43 21,246.42 23,511 92 Income from Operations 19 015 23 63 268 75 52 985 66 22 389 41 18.682.3 61 405 92 52 335 64 67 285 64 66 403 63 4,312.08 13,748.58 4,286.45 13,648.25 11,913.08 15,639.88 15,631.82 Less :- Discounts / Rebates 5,358.26 4,320.41 11,918.64 5,303.58 4,315.05 let Income from Operations 16,805.17 19,199.84 14,694.8 49,520.18 41,067.02 15,942.84 18,102.96 14,367.26 47,757.67 40,422.56 51,645.75 50,771.82 Net Profit (+) / Loss (-) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 1,466.5 2,399.87 1,136.48 4,927.64 3,652.35 1,481.5 2,143.37 1,210.39 4,762.56 3,907.10 2,838.3 3,180.53 Net Profit (+) / Loss (-) for the period before Tax 2,399.87 1,136.48 4,927.64 3,652.35 1,481.5 2,143.37 3,907.10 2,838.3 3,180.53 1,466.51 1,210.39 4,762.56 (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit (+) / Loss (-) for the period after Tax (afte 1.886.78 3.771.71 1.158.31 780.88 2.504.74 1.180.04 1.710.17 847.29 3.686.54 2.738.52 1.943.1 2.181.26 Exceptional and/or Extraordinary Items) - (Owner's Share) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 1.213.37 1.516.96 3.398.43 2.469.32 1.236.99 1.340.77 3.315.56 2.704.35 1.922.20 2.162.69 Comprehensive Income (after tax)} - (Owner's Share) Equity Share Capital( Equity Share of Rs. 10/- Each ) 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 1,300.43 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in 21,445.8 the Audited Balance Sheet of the previous year 24,734.18 24,734.18 22,984.85 24,734.18 22,984.85 23,478.38 23,478.38 23,478.38 21,445.87 24,734.18 23,478.38 Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing & discontinued operations) (of Rs.10/-each ) ( not annualised ) : 29.00 16.77 8.91 6.00 19.26 13.15 28.35 9.07 21.06 Diluted 29.00 9.07 16.77

Notes for the Quarter and Nine Months Ended on 31st December, 2024 :e above is an extract of the detailed format of Un-Audited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the

Un-Audited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website, www.ariesagro.com The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 and subsequent amendments

As the Company's business activity falls within a single primary business segment, the disclosure requirements of Accounting Standard (Ind AS-108)" Operating Segments", are not applicable.

Since the Company's business relates to Micronutrient Fertilizers, Plant Nutrient Solutions etc. the same is impacted by cropping pattern, seasonality and erratic weather conditions across the Globe in general and India in particular. Accordingly, quarterly figures are not representative of the full year's performance.

The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and there upon approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th February, 2025.

The Un-Audited Standalone / Consolidated financial results are for the Quarter and Nine Months ended 31st December 2024 and the Statutory Auditors have carried out a Limited Review of the said results The Consolidated Un-Audited Financial Results have been prepared in accordance with Ind AS 110" Consolidated Financial Statements".

It is hereby confirmed that as on 31st December, 2024 the Company has three(3) Subsidiaries, of which 2(two) are Wholly Owned Subsidiaries namely; 1) Mirabelle Agro Manufacturing Private Limited and 2) Aries Agro Equipments Private

Limited, and 1(one) is a Subsidiary, Golden Harvest Middle East, FZC. The Company also has an Associate Company, Amarak Chemicals, FZC, which is an Associate of Golden Harvest Middle East FZC. The Consolidated Financial Results reflect the results of these 3(three) Subsidiaries and 1(one) Associate.

Previous Period's / Year's figures have been re-grouped / re-arranged wherever necessary to correspond with the Current Period's figures The above results will be made available at the Company's Website at www.ariesagro.com on or after 13th February, 2025.



For Aries Agro Limited

Dr. Rahul Mirchandani

Chairman & Managing Director DIN: 00239057

MILLENNIUM ONLINE SOLUTIONS (INDIA) LIMITED

CIN: L99999MH1980PLC062779 Regd Off: Flat No.53, 5<sup>th</sup> Floor, Wing No.11, Vijay Vilash Tores Building, Ghodbunder Road, Thane 400615.

_				Rs. In Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 31-12-2024	(31.12.2024) (Year to date Figures/	
		**	Previous Year Ending)	
	7.11	Un-Audited		Un-Audited
1	Total Income from Operations	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-2.28	-7.99	-0.85
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.28	-7.99	-0.85
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.28	-7.99	-0.85
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-2.28	-7.99	-0.85
6	Equity Share Capital	500.19	500.19	500.19
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-16.52	-16.52	-7.52
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each)	05.07	05.07	40.50
	(for continuing and discontinued operations) -		-25.67	-16.52
	(a) Basic	0.00	-0.01	-0.01 -0.01
a.	(b) Diluted The above is an extract of the detailed format or	0.00	-0.01	

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the

websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings). The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financia item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

Exceptional and/or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss i accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable. For Millennium Online Solutions (India) Limited

BIDRING WINTERS

Date: 13th February, 2025 Mr Harilal Singl Place: Thane Director (DIN: 05124923)



#### JAINEX AAMCOL LIMITED

Regd Off & Works: L-3 MIDC, Industrial Area, P.O. Chikalthana, Aurangabad 431006 Tel: +91 240 6614480 Fax No. +91 240 2482208

Email: kb@jnxaamcol.co.in/ info@jnxaamcol.co.in CIN: L74999MH1947PLC005695 EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2024 (Rs. in Lakh

(ns. iii Lakiis, except Er								
Sr.	PARTICULARS	C	Quarter Ended			Six months Ended		
No	TARTIOUDARO	12/31/2024 Reviewed	9/30/2024 Reviewed	12/31/2023 Reviewed		12/31/2023 Reviewed	3/31/2024 Audited	
1	Total Income from Operations	658.00	548.45	497.88	1786.98	1482.89	2098.02	
2	Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1.64	9.06	-15.68	54.88	29.71	74.52	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items)	1.64	9.06	-15.68	54.88	29.71	74.52	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	1.17	7.50	-5.32	41.74	20.73	51.94	
5	Total Comprehensive Income for the period comprising Profit / Loss for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)	1.17	7.50	-5.32	41.74	20.73	51.94	
6	Equity Share Capital	149.94	149.94	149.94	149.94	149.94	149.94	
	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations) Basic & Diluted	0.08	0.50	-0.36	2.79	1.39	3.47	

1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter ended December 31, 2024 filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter and nine month ended 31st December 2024 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company. website www.jainexaamcol.com.

2. The aforesaid Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee & subsequently approved by the Board of Director the Company at their meeting held on 14-02-2025.
Figures for the previous period have been regrouped, wherever necessary, to correspond with the current period

Place: Aurangabad Date: 14-02-2025



For JAINEX AAMCOL LIMITED Sd/-MOHANLAL Z. KOTHARI MANAGING DIRECTOR DIN: 01486305

## RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED CIN: L15310MH1991PLC064563 istered Office: 1, Floor-GRD, Plo-1514B, Amer Xunj, R P Masani Road, Road No 32 Khalsa Collage, Matunga, Mumbai -400019; Telephone No: 022-23481267, Email Id: info@rishabhdighasteel.com Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended

SR. No	For the Quarter En		arter Ended	For the Nine Month ended
		31-Dec- 2024	31-Dec- 2023	31-Dec- 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	31.09	9.76	83.61
2	Net Profit/(Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(51.02)	(8.00)	(20.05)
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(51.02)	(8.00)	(20.05)
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(74.93)	(8.00)	(43.96)
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and			
	Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-
6	Equity Share Capital (face value of 10/- each)	548.64	548.64	548.64
7	Other Equity		-	
8	Earnings Per Share(for continuing and discontinued			
	operations)-			
	Basic:	(1.37)	(0.15)	(0.80)
	Diluted:	(1.37)	(0.15)	(0.80)

The above Un-Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken ecord by the Board of Directors in their meeting held on 14th February, 2024. The Statutory Auditors have carried out Limite Review of the audited Financial Results for the guarter ended 31st December, 2024 as per the SEBI Circular dated 18t

The Format for audited quarterly results are prescribed in SEBI Circular CIRICFD/CMD/12/2015 dated 30th November 2015 has been modified to comply with requirements of SEBI Circular dated 5th July 2016, Ind AS schedule III (Division II) of the companies act 2013, applicable to companies that are required to comply with Ind AS.

The company primarily engaged in one business segment in accordance with the requirements of Indian Accounting Standa (Ind AS) 108: Operating Segment. Accordingly, no separate segment information has been provided.

ision for Deferred Tax has been Incorporated in the accounts at the end of accounting year, as per the company

Previous year/period figures have been recasted and / or regrouped wherever necessary

**G.K.P. PRINTING & PACKAGING LTD.** 

For Rishabh Digha Steel And Allied Products Ltd

(after tax) and Other Comprehensive

Earnings per share (of Rs.10/- each)(for

countinuing & discountinued Operation:

Equity Share Capital Face Value

ncome (after tax)

Rs. 10/- Each

#### ging is a theatre, Gala No. 1, Ground Floor, Champion Compound, Opp. Chachas Dhaba, Vasai, Palghar - 401208 (IN 12464) AND CORTAGE CONTROL CO CIN L21012MH2018PLC307426 • Email: gkpcompliance@gmail.com • website: www.gkpl.in Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended Dec 31, 2024 Quarter Ended Year Ended 31/12/2024 30/09/2024 31/12/2023 31/03/2024 Unaudited Unaudited Unaudited Audited Total Revenue from Operation Net Profit / (Loss) for the period (before Tax 22.43 1.98 (176.61)Exceptional & / or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary 1.98 (176.61)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary (177.46)21.85 21.76 1.40 tems#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period

A. Basic B. Diluted 0.10 0.01 (0.81) (0.81)The above is an Extract of the detailed format of Unaudited Quarter Ended Financial Results filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

2199.88

2199.88

2199.88

and on the website of the Company i.e. www.gkpl.in. These Standalone Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting conclude on 14  $^{\circ}$  Feb, 2025 and were approved by the Board of Directors in their meeting held on 14  $^{\circ}$  Feb, 2025.

Place: Vasai For, G.K.P. Printing & Packaging Limited Sd/- Keval Goradia - Managing Director

## **Read Daily Active Times**

#### SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Registered Office: 11, Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New link Road, Andheri (West), Mumbai – 400053 Phone: 022-66920678/79 | Mail ID: scclindia@yahoo.co.in | CIN: L45202MH1949PLC007048 Extract of Statement of Unaudited Results for the Quarer Ended 31/12/2024

			(Rs. In Lacs)
Particulars	Quarter ended 31/12/24	Year Ended 31/03/24	Quarter ended 31/12/23
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
Total income from operations (net)	89.24	279.93	64.41
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(171.29)	(243.82)	(73.81)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(171.29)	(243.82)	(73.81)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(171.29)	(243.82)	(73.81)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(171.29)	(243.94)	(73.81)
Equity Share Capital	161.25	161.25	161.25
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	(9,904.31)	-
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 100/- each) Basic & Diluted (in Rs.)	(106.23)	(151.28)	(45.78)
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 100/- each) Basic & Diluted (in Rs.)  Note: The above is an extract of the detailed format of Quarter End	(106.23)	(151.28)	(/

**pte**: The above is an extract of the detailed format of Quarter Ended Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ened Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

Place : Mumbai

Dated: 14/02/2025

For Shah Construction Co. Ltd. Sd/- (Mehul J Shah) Managing Director (DIN NO. 00933528)

INDIAN INFOTECH & SOFTWARE LTD.

Regd. Address: Office No. 110, 1st Floor, Golden Chamber Pre Co-Op Soc Ltd, New Link Road, Andheri West, Mumbai - 400 053 Email ID, indianinfotechsoftware@vahoo.com EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED

ON 31ST DECEMBER, 2024 (Rs.in							
SL		Q	uarter Ende	ed	Nine Mo	Year ended on	
No.	Particulars	31st Dec., 2020	30th Sep, 2020	31st Dec., 2019	31st Dec., 2020	31st Dec., 2019	31stMarch, 2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	608.40	1,164.66	541.45	3,531.96	1,636.73	2,112.13
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax Exceptional and! or Extraordinary items)	-1,231.38	673.64	475.76	1,430.85	1,439.39	232.27
3	Net Profits (Loss) for the period after tax (after Exceptional andior Extraordinary items)	-921.38	463.47	356.06	1,070.85	1,077.24	171.60
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the penod (after tax)and Other Comprehensive income (afier tax)!	-921.38	463.47	356.06	1.070.85	1.077.24	171.60
5	Equity Share Capital	12,670.43	12,670.43		12,670.43	10,055.90	12,670.43
6	Reserves (excluding Revaluation Reserva as shown in the Balance Sheet of previous year)	-	_	-	-	_	
7	Earnings Per Share						
	(a) Basic	-0.0727	0.0366	0.0354	0.0845	0.1071	0.0135
	(b) diluted	-0.0727	0.0366	0.0354	0.0845	0.1071	0.0135
N .			•		•	•	-

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations; 2015. The full format of Unaudited Standalone Financial Results for the third Cuarter and nine months ended December 31, 2024 is available on the Stock Exchanges website at www.bseindia.com, and on the Company's website. The same can be accessed by scanning the QR code provided below:



FOR INDIAN INFOTECH & SOFTWARE LIMITED

ANANT CHOURASIA DIN:09305661

## JEET MACHINE TOOLS LIMITED

CIN: L28900MH1984PLC032859 Registered Office : 25, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai, Maharashtra 400023.

STANDALONE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

Sr.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended		Year ended	
No.		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Revenue from Operations							
(a)	Other Operating Income	3.36	2.75	_	8.50	_	3.65	
b)	Other Income	0.72	0.02	0.18	0.74	0.20	0.22	
-,	Total Income (a+b)	4.08	2,77	0.18	9,24	0,20	3.87	
2	Expenditure					00		
a)	Purchase of Stock-in-trade	3.07	1.14	_	7.76	_	3.56	
(b)	Changes in inventories of Finished goods, work-in-progress	0.07					0.00	
,	and stock-in-trade	_	1.40	_	_	_		
c)	Employees benefits expenses	4.25	3.58	2.06	10.35	4.37	6.10	
d)	Finance Costs	-	-		-			
e)	Depreciation, Amortization & Depletion Expenses	_	_	_	_	_		
f)	Other Expenses	2.84	5.05	1.66	24,42	2.85	19.80	
(1)	Total Expenditure (a to d)	10.16	11,17	3,72	42.53	7,22	29,46	
3	Profit / (Loss) before exceptional items and tax(1-2)	(6.08)	(8.40)	(3.54)	(33,29)	(7.02)	(25.59)	
	Exceptional items	(0.00)	(0.40)	(0.04)	(21.89)	(1.02)	(20.00)	
	Profit / (Loss) after exceptional items and tax (3-4)	(6.08)	(8.40)	(3.54)	(55.18)	(7.02)	(25.59)	
	Tax Expense:	(0.00)	(0.40)	(0.04)	(55.10)	(1.02)	(20.00	
a)	Current Tax	_	_	_	_	_		
) )	Deferred Tax	(1.57)	(1.29)	_	(5.34)	_	(0.39	
2)	Earlier year Tax Adjustments	(1.57)	(1.25)		(5.54)		(0.00	
-)	Profit / (Loss) for the period (5-6)	(4.51)	(7.11)	(3.54)	(49.84)	(7.02)	(25.20	
	Profit/(Loss) from discontinued operations	(4.51)	(7.11)	(3.34)	(45.04)	(1.02)	(23.20)	
	Tax expenses of discontinuing operations	_	_	-	-	1		
0		_	_	-	-	1	•	
-	Net profit (loss) from discontinued operation after tax (8-9)	(4.54)	(7.11)	(3.54)	(49.84)	(7.02)	(25.20)	
1	Profit/ (Loss) for the period (7+10)	(4.51)	(7.11)	(3.54)	(49.84)	(7.02)	(25.20)	
	Other Comprehensive Income							
a)	(i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-		
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified to							
	profit or loss		(0.00)	47.00		07.00		
b)	(i) Items that will be reclassified to profit or loss	26.41	(3.32)	17.98	61.13	27.36	57.06	
	(ii) Income tax relating to items that will be reclassified to							
	profit or loss	26.41	(0.00)	17.98	01.10	27.36	57.06	
	Total Comprehensive Income net of taxes	26.41	(3.32)	17.98	61.13	27.36	57.00	
9	Total Comprehensive Income for the period/year (7+8) Comprising Profit (Loss) and Other comprehensive							
	Income for the period	21.90	(10.43)	14.44	11.29	20.34	31.86	
_		21.90	(10.43)	14.44	11.29	20.34	31.00	
0	Paid up Equity Share Capital	400.00	400.00	400.00	400.00	400.00	400.00	
	(face value Rs.2 each, fully paid)	196.00	196.00	196.00	196.00	196.00	196.00	
1	Other Equity						34.43	
2	Earning per equity share of Rs.10/- each	(0.5	(0.0	(0.4-:	(0.7.1	(0.5.		
	(1) Basic	(0.23)	(0.36)	(0.18)	(2.54)	(0.36)	(1.29)	
	(2) Diluted	(0.23)	(0.36)	(0.18)	(2.54)	(0.36)	(1.29)	

(177.46)

2199.88

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable. The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on

February 14, 2025 . The company operates mainly one segment, accordingly there are no separate reportable segment as per Ind AS-108- Operating Segment

4 Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year.

5 Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period. The Exceptional Item of Rs. 21.89 Lakhs for the Year Ended 30th June 2024 represents the Reinstatement Fees of Rs 15.00 lacs and SOP fine

Rs 6.89 Lacs paid to BSE Limited

For and On behalf of Board For JEET MACHINE TOOLS LIMITED

Place: Mumbai Date: February 14, 2025 KAWALJIT SINGH CHAWLA

**PUBLIC NOTICE** 

the owner of Flat No. C-41, 403, 4th Floor Triveni CHSL. Vasant Vihar. Pokhran Road No 2, Thane (W) 400610 who have purchased the aforesaid Flat from EVERSMILE CONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED vide Agreement For Sale dated 29.06.1999 aving Doc. No. TNN1-Chapil1574-1999. he Agreement dated 29.06.1999 which wa xecuted between MR. ASHISH UMAKANT WAGLE and EVERSMILE CONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED is lost/m by my client for which my client has filed an FIF t Chitalsar Police Station, Thane for Pro Paper Missing Register No.139/2025, dtd **08.02.2025.** If, anyone finds the same or ha any claims about the same then such person/ can contact me within 14 days from issue o

this notice. Sd/Date:15/02/2025 (Adv. Shital Kadam Chavan
(Advocate High court)
Office: B-101, Shri Sai Samarth CHS.,
Kharigaon, Azad Chawk, Kalwa,Thane - 400605

## PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following Share Certificate of TORRENT POWER LIMITED Having registered office at:600,Samanvay Tapovan Ambawadi, Ahmedabad-380015 Gujarat Registered in the name of the following Shareholder have been lost by hir For Face Value Of. Rs. 10/-

Name Of the Folio No. Certificate Distinctive Shareholders Nos. number(s) Shares Pradeep Shrikar Rane | 00286882 | 00001196 | 034387878-034388867 | 990

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share Certificates

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company or its Registrar and transfer Agents.MUFG Intime India Pvt Ltd,5th Floor, 506 to 508 Amarnath Business Centre-1 (ABC-1) Beside Gala Business Centre, Navarangpura, Ahmedabad-380009 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate certificate(s) Pradeen Shrikar Rane Place: Mumbai

#### Yaan Enterprises Limited

Regd. Office:- Shop-10, PL-22 Lakhanis Dolphin, SEC-13, New Panvel Navi Mumbai Raigarh , Maharashtra-410206 CIN:L63040MH1989PL , Website: www.yaanenterprises.com,e-mail: finance@yaanenterprises.com nancial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024

Statement of Orlandical Financial Results for the Quarter and Mine World's ended 31st December, 2024											
(Rs in Lacs except per share data											
	Standalone										
Particulars	Quarter Ended			Nine months Ended		Year Ended					
			31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024					
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
Total income from operations (net)	173.86	69.37	254.06	306.39	310.12	502.99					
Net Profit / (Loss) for the period											
(before tax, Exceptional Item)	2.53	1.70	29.44	6.75	34.00	67.51					
Net Profit / (Loss) for the period After Exceptional											
Item (before Tax)	2.53	1.70	29.44	6.75	34.00	67.51					
Net Profit / (Loss) for the period After Tax											
(after Exceptional items)	18.83	2.65	20.55	22.88	23.86	49.03					
Total Comprehensive Income for the period											
(Comprising profit/ (loss) and other Comprehensive											
Income for the period	18.83	2.65	20.55	22.88	23.86						
Equity Share Capital	310.00	310.00	310.00	310.00	310.00	310.00					
Other Equity (excluding Revaluation Reserve) as											
shown in the Audited Balance Sheet of previous year		-	-	-	-	100.91					
Earnings Per Share (of Rs. 10 /- each)											
(for continuing and Discounted operations)											
Basic	0.61	0.09	0.66	0.74	0.77	1.58					
Diluted	0.61	0.09	0.66	0.74	0.77	1.58					

rue:
The above is an extract of the detailed format of Quarterly financial results for the quarter ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements)
Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Unaudited Financial Results is available on the Stock Exchange website of BSE at www.bseindia.com and Company's website at www.yaanenterprises

Date: 13-02-2025

RANJITH SOMAN Managing Director DIN: 01714430

**VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED** 

Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815, Website: www.vfsl.org, Email: info@visagar.co CIN: L99999MH1994PLC076858 ite: www.vfsl.org, Email: info@visagar.co CIN: L99999MH1994PLC EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

**QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2024** (₹ In lacs) Year Ended 31.03.2024 AUDITED Ended 31.12.2024 **PARTICULARS** UN-AUDITED UN-AUDITED Total income from operations (net) 1145.28 6985.4 11796.56 33417.94 Net Profit for the period (before Tax, Exceptional Net Profit for the period (before Tax, Exceptional 90.61 (73.83)218.27 (120.70)Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 90.61 (73.83)218.27 (120.70)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 90.61 (73.83)218.27 (120.70)Total comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 90.61 (73.83)218.27 (120.70)Paid up equity share capital (Face Value of Rs. 1 each, fully paid up) 5839.16 5839.16 5839.16 5839.16 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Result subject to limited review by Auditor for the Quarter ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results are available on the website of SEC Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company- www.vfsl.org

0.02

0.02

(0.01)

a) Basic

b) Diluted

Date: 13.02.2025 Place: Mumba

For Visagar Financial Services Limited Tilokchand Kothar

0.04

(0.02)

DIN: 00413627

#### **MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LIMITED** CIN No. L68100MH2007PLC175208

Regd. Office: 102/104, Shivam Chambers, S. V. Road, Goregaon (W), Mumbai - 400062

Web: https://meghnarealty.com • Email: info@meghnarealty.com • Tel: 022-42660803 Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month Period Ended on December 31, 2024

Rs. in lakhs except per Share Data
Period Ended Year Ended Quarter Ended Income from operations Total income from operations 1,000.73 2,785.47 N.A. 5,567.66 330.96 (a) Construction Cost 212.88 203.77 (b) Purchases of stock-in-trade and Investment N.A. N.A. 171.37 4,084.94 (c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Share & Securities (d) Employee benefits expense (e) Finance Cost 62.77 17.14 1.16 6.95 (1.25) 10.47 27.67 1.14 (f) Depreciation and amortisation expense 8.93 (a) Other expenses 210.41 N.A. 346.43 N.A. Total expenses Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax 489.42 26.32 726.81 N.A. Profit / (Loss) before tax Current Tax 120.32 2.25 N.A. 156.00 N.A. N.A. 7.29 Taxation Of Earlier Years Net Profit / (Loss) after tax Minority Interest N.A. Net Profit/(Loss) after tax and Minority Interest 340.41 30.07 531.31 N.A. 317.20 Other Comprehensive Income a) Item that will not be reclassified to profit & loss (5.41) N.A. (5.41) N.A. 0.01 b) Income Tax Relating to items that will not be reclassified to profit & loss N.A. 15 Total Comprehensive Income for the Peroid (10+14) 336.36 30.07 N.A. 527.26 N.A. 317.21 159.72 N.A. 249.29 148.83 a) Owner of the Company b) Non Controlling Interest
Other Comprehensive Income Attributable to: 180.69 15.96 N.A. b) Non Controlling Interest N.A. N.A. 247.39 157.82 14.11 148.83 a) Owner of the Company 178.54 15.96 279.87 N.A. 168.38 Paid-up equity share capital (Face Value per share 10/-) 1086.19 1086.19 N.A. 1086.19 Reserve excluding Revaluation Reserve: Earnings per share ( Rs.10/-) (before Extraordinary Items) (not Annualised Earnings per share ( Rs.10/-) (after Extraordinary Items)(not Annualised) 0.28 (b) Diluted

Date : 14-02-2025

The Financial Results of the Company for the Quarter and Nine Month ended December 31, 2024 have been reviewed and re by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on February 14, 2025. The Proceeding Statutory Auditors of the Company has carried Limited Review of the result for the quarter 30th june 2024 and currer Statutory auditor has carried out Limited review of the result for the quarter and Nine Month ended 31st December, 2024

Parent Company has entered into partnership with Meghna Akar Construction on 25 th January 2024. Hence the figures of corresponding quarter and Nine Month ended on 31st December 2023 is not applicable.

Statement include the financial results of following entities: Meghna Infracon infrastructure Limited

Meghna Akar Construction
Meghna Developers AOP
Navkhanda Infracon LLP Meghna Infracon LLP

Operating Segment has been identified on the basis of the business activities carried out by the Company. The Company is operating i two segments i.e. Investmenting & other Financial Activity and Real Estate segment. Hence as per accounting standard 108, the

any has made "segment reporting" for operating segment as per annexure. es of previous year /period have been regroupedre classified wherever necessary , to make them comparable

For Meghna Infracon Infrastructure Limited

MR. VIKRAM J. LODHA

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor: Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel.: 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax: 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde